

पत्रात्मक साहित्यः मानवी मनाचा उत्कटाविष्कार

डॉ. सचिन रूपनर

पुणे १४२०९७७८२२

sachinrupnar@gmail.com

डॉ. पांडुरंग घोसले

विभाग प्रमुख, एस.एम.जॉशी कॉलेज, हडपसर,
पटे

मानवाला आपला दैनंदिन व्यवहार करण्यासाठी या ना त्या कारणाने भाषेची मदत घ्यावी लागते. मानवाच्या प्रगतोत भाषेचा सर्वात मोठा वाटा आहे. आपल्या मनातील हर्ष, खेद, गण, लोभ, दुःख, तिरस्कार, संताप, मान, अपमान व्यक्त करण्यासाठी मानवाला भाषेचे माध्यम म्हणून सहाय्य घ्यावे लागते. पण हे झाले एक व्यक्ती दुसऱ्यासमोर असताना पण दूरब्धवीची, संगणकाची सोय उपलब्ध होण्यापूर्वी परणावातील, परग्रांतातील अथवा आपल्यासासून दूर अंतर्गवर असणाऱ्या व्यक्तीला आपल्या भाव-भावना, विचार कळविण्यासाठी 'पत्र' या माध्यमाचा वापर फार मोठया प्रमाणात केला जाई.

वापर फार भाद्रपा प्रभाणात कला जाई.
 'पत्र'या माध्यमाद्वारे एक व्यक्ती दुस्सन्यांशी संवाद साधून आपले क्षेमकुशल कळविते, त्याचे जाणून घेते. आपल्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या व्यक्तींची विचारपूस करणे, त्याला शुभेच्छा देणे, सांत्वन करणे, आभार मानणे, मार्गदर्शन करणे, उपदेश करणे, सल्लग मसलत करणे, विचार-विनिमय करणे इत्यादी हेतू साध्य करत असते. पत्रातून एखाद्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी निंता त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात असणाऱ्या निर्हीणक्या भावना तळमळ व्यक्त होऊन आपलेपणा वाढत जातो. पत्राद्वारे इतरंशी हितगुज करून मानव आपले हितसंबंध जपत असतो. एकमेकांमधील सलगी वाढवत असतो.

पत्रात्मक साहित्याच्या स्वरूपाचा विचार करण्यापूर्वी सर्वप्रथम 'पत्र' या शब्दाचा अर्थ पाहणे आवश्यक ठरते. 'प्रत्यक्षात बोलून जे काही एकमेकांना कळविता येत नाही ते लिखित स्वरूपात कळविण्याचा प्रकार म्हणजेच 'पत्रलेखन'.¹ इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उपलब्धपूर्वी व्यक्ती एकमेकांना पत्र पाठवून आपली खुशाली, इकडील वार्ता, एखादी विशेष घटना कळवत असे. त्याचबरोबर त्याची विचारपूसही करीत असे. पूर्वी पत्राद्वारेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यक्ती आपल्यासून लांब अंतरवर असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधत. हा संवाद घडविण्याचे पत्र हे अत्यंत सोपे माध्यम उपलब्ध होते. 'दूर अंतरवर असलेल्या व्यक्तींशी, संस्थांशी संवाद साधण्याच्या हेतूने लिखित लिपीचा वापर केला जातो. त्याला पत्रलेखन असे म्हणतात.'²

लिपाचा वापर कला जातो. पत्राले पत्रखुणा जारी होता. १८८०-१९००. ५
असे हे पत्रलेखनाचे माध्यम सहज साध्य असून सर्वाच्या अंकित होते. सर्वचंजण पत्रलेखनाचा सहजासहजी वापर करत असत. अशा या पत्राच्या स्वरूपाचे वर्णन प्रसिद्ध तत्त्ववेत्ता रॅल्फ वल्डो एमरसनने आपल्या शब्दात केले आहे. त्याचा अनुवाद असा— तुझी जे पत्र किंवा घिरठी लिहिता त्यात तुमचा एक काहीतरी खास तुम्हीणा असतो. ते पत्र किंवा घिरठी म्हणजे, “तुझयाविषयी मला जे वाटो ते बसून शब्दांनी व्यक्त करण्याचा त्रास घेण्याइतका तुझा विचार माझ्या मनात घोळत असतो.”^३ असे हे पत्र सर्वप्रथम कोणी, कोणाला, कोठे, केका लिहिले याचा संदर्भ मिळत नसलातरी त्याबद्दल काहीएक अंदाज वर्तविता येतो. जेव्हापासून भाषेला लिहित रूप मिळाले व मानव आपलाविचार लेखन स्वरूपात व्यक्त करू लागला. तेव्हापासून पत्रलेखनास आरंभ झाला असावा. असा पत्राचा इतिहास या पत्रात सूक्ष्मिणीं श्रीकृष्णाला आपल्याला पळवून नेण्याची विनंती केली आहे. हे पत्र ती ग्राहणाकडून कृष्णाला पाठवते. असेच आणखी एक शकुंतलेचे पत्र सापडते. हे पत्र शकुंतलेने आपला प्रियकर दुष्यताला लिहिले आहे. ते पत्र कम्पलपत्रावर लिहिले असून त्याचा उल्लेख प्रणयपत्र असा केला जातो. कालिदास त्याचा उल्लेख मदनलेख असा करतो.

०३) पत्रात्मक साहित्याचे स्वरूपः

पत्रात्मक साहित्यातील कोणत्याही कलाकृतीने पत्र या रूपवंशाचे रूप धारण केलेले असते. त्यात पात्र वाचकांशी वैयक्तिक पात्रव्यवरीय संवाद सापत आहे असा भास निर्माण केलेला असतो. पत्रात्मक कांदंबरीत एकाच व्यक्तीने एक किंवा अनेक व्यक्तींना लिहिलेली पत्रे समाविष्ट केलेली असतात. पत्र हा एकमेव लेखनबंध किंवा निवेदनप्रकार तिथे योजिलेला असतो.”^४ अशा या पत्रातून पात्रांचे विविध विचार, भावभावनांच्या प्रकटीकरणाबरेबरच प्रसंगचित्रण,

व्यक्तिचित्रण, नाट्यात्मकथन, काही वेळेस संवाद इत्यादी घटकही समाविष्ट झालेले असतात. संपूर्ण साहित्यकृतीचे कथानक पत्राच्या माध्यमातूनच आकाशात जाते.

०२) पत्रात्मक साहित्याची पूर्वपरंपरा :

पत्राला जरी फार प्राचीन परंपरा असली पत्रलेखनाची कला सहज साध्य असली, तरीहो पत्रात्मक तंत्राचा वापर करून कथा काढबन्या फार उशीरा लिहिल्या गेल्या. पत्रात्मक वाहमयाचा उद्य फार उशीरा झाल्याचे दिसून येते. पहिला पत्रात्मक ग्रंथ म्हणून हेमाडपडिताच्या 'लेखनकल्पतरु' चा उल्लेख करावा लागतो. या ग्रंथात पत्रलेखनानी माहिती देण्यात आली आहे. तसेच मराठीतील पहिला पत्रात्मक काव्यमय ग्रंथ म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या 'चांगदेव पासष्टी' चा उल्लेख करावा लागतो 'चांगदेव पासष्टी' म्हणजे चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या कोन्या पत्राचे ज्ञानेश्वरांनी दिलेले उत्तर होय. यातील पासष्ट ओवांमधून ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान संदेशाने आले आहे.

त्याचप्रमाणे पत्रबद्ध तंत्राचा अवलंब संत एकनायांनी करून 'अर्जदस्त', 'कऊलपत्रे' इत्यादीसारखी प्रकरणे लिहिली व त्याद्वारे आपले तत्वज्ञान मांडले. इ.स. १७१५ मध्ये राज्यप्रशासनविनायक माहिती सांगणार 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ एकूण नऊ प्रकरणात विभागला असून त्यातील एक एक प्रकरण म्हणजे एक पत्रच आहे.

अव्वल इंग्रजी कालखंडात व त्यापूर्वी लिहिण्यात आलेल्या अनेक समाजसुधारकांची गजकिय नेत्यांची व इंग्रजी अधिकाऱ्यांची, विविध राजे—महाराजे, सरदार दरकदार, साहित्यिक, विचारवंत, तत्ववेत्ते, रियासतकार इत्यादीची पत्रे अधिकाऱ्यांची, विविध राजे—महाराजे, सरदार दरकदार, साहित्यिक, विचारवंत, तत्ववेत्ते, रियासतकार इत्यादीची पत्रे संकलित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. अशाच काही पत्रात्मक ग्रंथसंग्रहातून मराठेशाहीतील पत्रे प्रकाशित करण्यात आली. आपटे ओतुरकर यांनी 'महाराष्ट्राचा (भरठयांचा) पत्ररूप इतिहास' हा पत्रात्मक संग्रह १९४१ मध्ये करण्यात आली. आपटे ओतुरकर यांनी 'भरठयांचा पत्ररूप इतिहास' हा पत्रात्मक संग्रह १९४३ मध्ये प्रकाशित केला. शिवशाहीतील काही कागदपत्रे स. श. सरदेसाईनी 'शिवशाहीची पोर्टुगीज' कागदपत्रे या नावाने तर खुदू शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे प्र. न. देशपांडे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे' या नावाने १९८३ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली. यात एकूण दोनशे तीन पत्रे असून ही पत्रे खाजगी कार्यालयीन स्वरूपाची आहेत. यासंग्रहातून मराठयांच्या इतिहासाचे दर्शन घडून तत्कालीन भाषेचे स्वरूप लक्षात येते. ही पत्रे भाषा दृष्टीने महत्वाची आहेत.

याशिवाय तागवार्डीच्या इतिहासी झालेल्या पत्रव्यवहाराचे संकलन आप्पासाहेब पवारांनी करून ही पत्रे 'तागवार्डीकालीन कागदपत्रे' नावाने ती खंडातून प्रकाशित केली. तर त्यांच्याच १९७८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जिजागवार्डीकालीन कागदपत्रे' या संग्रहात जिजागवार्डीच्या पत्रांचा समावेश केला आहे. या सर्व संग्रहातील पत्रावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक व सांस्कृतिक परिस्थितीतर काहीएक प्रमाणात प्रकाश पाडुन मराठयांच्या इतिहासाचा परिचय घडतो. शिवाय या लेखनाला पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्वाचा गढ खर्च आहे. 'राष्ट्राच्या जीवनात ज्यांच्या जीवनाचे घागेदारे गुंतले होते. अशांचे अंतरंग यापत्रातून व्यक्त झाले आहेत.'^५

यानंतर लोकाहीतवादीना लिहिलेली व 'प्रभाकर' या नियतकालिकातून प्रकाशित झालेली पत्रे 'शतपत्रे' या नावाने प्रकाशित करण्यात आली. यात एकूण एकशे आठ पत्रे असून ती देशवासियांना उद्देशून लिहिली आहेत. याशिवाय म. गांधींनी येवडयाच्या तुरुंगात असताना आपल्या आश्रमातील स्तेह्यांना लिहिलेली पत्रे 'गांधीजींची पत्रे' नावाने १९४७ साली प्रकाशित झाली आहेत. याशिवाय 'रविंद्रनाथ टागोर : रशियाहून लिहिलेले पत्रे' (सदा कन्हाडे १९५१), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे (वि.ग. रघुवंश) या ग्रंथातून त्या त्या व्यक्तींची पत्रे आली आहेत.

०३. पत्रात्मक साहित्य:

अशा काही राजकीय, सामाजिक नेत्यांच्या ग्रंथाबरेबरच पत्रात्मक साहित्याचा हाप्रवाह पुढे पत्रात्मक संग्रह, कथा, काढबन्या या रूपातही दिसू लागला. काही कवी, लेखक, नाटककार इत्यादी साहित्यिकांचीही पत्रे संग्रह रूपाने उपलब्ध होऊ लागली. त्यात सर्वप्रथम 'हरिषाऊंची पत्रे' १९२९ या पुस्तकाचा उल्लेख करावा लागतो. 'सप्रेम वडे मातरम्' मध्ये काका कालेलकांनी कानगडे यांस लिहिलेली पत्रे आहेत. 'अमोल आहे' मध्ये उपदेशपर पत्रे आहेत. आपल्याबहिणीचे लग्न ठरल्यानंतर तिला मालतीबाई दांडेकरांनी पाठविलेला हा उपदेशपर आहेर आहे. विश्राम वेडेकरांनी आपल्यापलीस पाठविलेली सत्तावीस पत्रे 'सीलीसवर्गी पत्रे' या पत्रसंग्रहातून वाचावयास मिळतात. जानवा तुकाराममधील पत्रामधून ना. धो. ताम्हणकरांचा दोन भित्रांशी झालेला पत्रसंवाद आला आहे. तसेच विनोबा भावेनी साने

गुरुजीना पाठवलेली चौदा पत्रे त्यांनी संकलित करून 'आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी' यानावाने १९३४ मध्ये प्रसिद्ध केली. साने गुरुजीनी लिहिलेली पत्रे 'सुंदर पत्र' भाग १, २, ३ 'साने गुरुजीची अप्रकाशित पत्रे' यानावानेही उपलब्ध आहेत. त्याशिवाय नंदा पैठणकरण यांनी जी.ए.कुलकर्णीची पत्रे प्रिय जो.ए.स.न.वि.वि.' या नावाने प्रकाशित केली आहेत. 'पत्रसेतू' १९८७ मध्ये गु. भा. भावे यांना आलेली दादा घर्माधिकारी, वामन चोरपडे, प्रभाकर पांचे, अनंत काणेकर, गीता साने, रणजीत देसार्ड, गो.नी. दांडेकर, ग.दि. माडगुळकर इत्यादींनी पत्रे आली आहेत. ग. श. वाळिंवेनी कोल्हटकयंची पत्रे प्रकाशित केली आहेत.

या सर्व साहित्यिकांच्या पत्रांमध्येच 'कमल पत्र' चा समावेश करावा लागतो ही ना. सी. फडके यांची पत्रे असून त्यांनी आपल्या पत्नी सौ. कामलाबाईना लिहिली आहेत. अशाच पत्रसंग्रहात व.पु. काळेंच्या 'फ्लेजर बाक्स' चा समावेश करता येतो. हा ग्रंथ दोन भागात असून त्यात व. पु. काळेंना आलेली पत्रे आणि त्यांनी पाठवलेली उत्तरे समाविष्ट आहेत. तसेच काही उपदेशपर पत्रे 'ताईस पत्रे', 'तात्यांची पत्रे', 'पथ प्रदीप', हितपत्रे (ना. म. पटवर्धन), 'प्रापचिक पत्रे' (य. दि. पेंदारकर) इत्यादी पत्रात्मक संग्रहातून वाचावयास मिळतात. हा उपदेश एका व्यक्तीलाच उद्देश्यात केला तरी तो त्या व्यक्तिपुरताच मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक व्यक्तीस मार्गदर्शक ठरतो. त्याचे स्वरूप हे सर्वसमावेशक असते. या पत्रात्मक संग्रहावरेवर इतर अनेक विषयांवरील पत्रात्मक साहित्यही हल्क्हळू लिहिले जाऊ लागले. त्याचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल.

०३.१. अनुभव कथन करणारे पत्रसंग्रह: काही पत्रे आपल्याला आलेले वेगवेगळे अनुभव, प्रवासातील अनुभव, एखाद्या प्रदेशातील अनुभवही पत्राद्वारे दुसऱ्या व्यक्तीस सांगण्यासाठीही लिहिण्यात आली आहेत. अशा पत्रामध्ये 'दयुलिपश्चाया देशातून' (१९८३), 'श्यामकांताची पत्रे' (१९८१), ना. ल. वैद्य यांचे 'लंडनची पत्रे' यांचा समावेश करता येईल. वरील विषयावरील पत्रसंग्रहांशिवाय इतरही काही वेगळ्या विषयावरील पत्रे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आलेली आहेत. १९७२ साली प्रकाशितझालेल्या ह. वि. मोरे यांच्या 'विश्रव शारदा' (खंड १) मध्ये इ. स. १८१० ते १९४७ या १३० वर्षांच्या काळातील एकूण दोनशे त्र्याण्णव खाजगी पत्रे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. तर 'मुक्तचिंतन अर्थात सुखाचा शोध' मधील संभाजी थोरातांची ६३ पत्रे ही विचार व्यक्त करणारी चिंतनपर पत्रे आहेत. यशातवंतराव चक्काणांनी वेणूताईस पाठविलेली पत्रे रामभाऊ जोशीनी 'विसंगृह' मधून तर अँडक्होकेट रावसाहेब शिंदे यांचा इतर व्यक्तींशी झालेला पत्रसंवाद डॉ. एकनाथ ढोणे यांनी 'पत्रसंवाद' मधून संपादित केला आहे. याशिवाय 'पत्रगुच्छ', 'रक्त', 'स्वामी विवेकानंदांची पत्रे', 'शष्ठ्यसंवांची पत्रे', 'पत्रदले' आणि 'शब्दगृष्ण' इत्यादी इतर विषयावरील पत्रेही संग्रहरूपाने प्रकाशित करण्यात आले आहेत.

०३.२. अनुवादित पत्रे : याशिवाय काही इतर भाषांमध्ये लिहिलेल्या पत्रांचाही मराठी भाषेत अनुवाद करण्यात आला. त्यामध्ये वि.वि. केळकरांच्या 'अंदमानच्या अंधेरीतून' (१९२४), वि.स. खांडेकरांच्या 'तुरुंगातील पत्रे' (१९७३), हसमुख पारेखांच्या 'सृष्टिचित्रे' (१९८४), कमल वाघ यांच्या 'अनंत आशीर्वाद' (१३८४), 'पूर्णित्वाचे प्रवासी' (१९८४) आणि पं. नेहरुंच्या इंदिरा गांधीना पाठविलेल्या ३२ इंग्रजी पत्रांचा मराठी अनुवाद 'इंदिरेस पत्रे' (१९८९) इत्यादींचा समावेश होतो. असे इतरही काही अनुवादित पत्रसंग्रह या कालखंडात प्रसिद्ध झाले आहेत.

०३.३. पत्रात्मक कांदवरी : अशा स्वरूपाचे मराठीमध्ये संपादित, अनुवादित व स्वतंत्र असे पत्रात्मक साहित्य असल्याने दिसून येते. त्यानवरेवर मध्यंतरीच्या कालखंडात काही पूर्णपणे स्वतंत्र अशाही कांदवन्यांची निर्मिती झाली आहे. त्यात वा. म. जोशी यांच्या 'इंदू काळे व सरला भोळे' (१९३४) या कांदवरीचा पहिली पत्रात्मक कांदवरी म्हणून उल्लेख करवा लागेल.

यानंतर ना. ह. अवतांडेंची 'इश मेला नवण' (१९३५), वि. व. हडपांची 'वादळ', 'लग्न लांछन' या पत्रात्मक कांदवन्याही लिहिलेल्या गेल्या. याच पत्रात्मक कांदवन्यामध्ये पु. भा. भावेंच्या 'अकुलीना' (१९६०) व 'रोहिणी' (१९६१) या कांदवन्यांचा उल्लेख करवा लागतो. पैकी भावे यांची 'अकुलीना' ही कांदवरी विशेष गाजली. एकाच व्यक्तीने लिहिलेली पत्रे असे या कांदवरीचे स्वरूप असून असा प्रयोग भाव्यांनीच सर्वप्रथम केला. १९६२ मध्ये रेगे यांनी सावित्री प्रकाशित केली. या पत्रवर्षद कांदवरीतून रेगे कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करण्यात यशस्वी ठरले आहेत. या कांदवरीतून येणाऱ्या पत्रातून सावित्रीची प्रेमकहाणी अवतरते.

यानंतरच्या काळ्यात गुणात्मक व संख्यात्मक पत्रवद्ध काढवन्याही फारच कमी लिहिण्या गेल्या. मात्र फ. म. शहाजिंदे यांची 'भोतू' ही (१९८४) काढवरी उल्लेखनीय ठरते. तर माधव कोँडविलकरंच्या 'डाळ' (१९६६) काढवरीचा पत्रात्मक काढवरी एवढाच उल्लेख करुवा लागतो. यावरेवरच ग.प्र. प्रधान यांची 'साता उत्तराची कहणी' ही सुष्टु रुजकीय स्वरूपाची काढवरी पत्ररूपच आहे.

या स्वतंत्र पत्रवद्ध काढवन्यांवरोवरच काही काढवन्यांमध्ये त्या काढवरीची, काढवरीतील कथानकाची परिणामाकरकता वाढावी म्हणून काही लेखकांनी पत्रांचाही मध्ये मध्ये वापर केला आहे. अशा स्वरूपाच्या तंत्राचा वापर हरेभाऊऱ्या 'भी', 'वंशनाच्या पलोकडे', 'माझे गमाण', वा. म. जोशीच्या 'सुशीलेचा देव', वि. स. खांडेकरंच्या 'कौचवध', श्रीधर देशपांडे यांच्या 'पाऊलवाट', शैलजा राजे यांच्या 'भातुकली' या काढवन्यामधून केलेला आहे. काढवन्यांप्रमाणेच गेहिणी कुलकर्णी यांच्या आदम आणि इव्ह सारख्या पत्रात्मक कथाही लिहिल्यागेल्या.

या पत्रात्मक तंत्राचा वापर लेखक एखाद्या घटना प्रसंगाची पात्राची पाश्वर्मूमी सांगण्यासाठी, पात्राचा परिचय करून देण्यासाठी अथवा एखादे तत्व प्रतिपादन करण्यासाठी करीत असतो. या पत्रांमध्ये 'पत्रांनी लिहिलेली पत्रे' ही स्पष्ट जाणीव असते. आत्मनिवेदन, आत्मविष्कार यांसाठी लिलित साहित्यप्रकागत पत्रांचा उपयोग केलेला असतो. अशा विविध हेतूंनी या पत्रात्मक तंत्राचा अवलंब अनेक लेखकांनी करून आपल्या साहित्यकृतीतील कलात्मकता वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. अशा पत्रवद्ध वाइमयाची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. ती पुढील प्रमाणे –

०१. पत्रातून एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी अप्रत्यक्षपणे संवाद साघलेला असतो.
०२. पत्रातून व्यक्ती आपल्याअनेकविध स्वरूपाच्या भावभावनांना मोकळी वाट करून देत असतो.
०३. पत्रात्मक साहित्यातून पत्रलेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिविवित झालेले असते.
०४. पत्रात्मक साहित्यातून पत्रलेखन जर साहित्यिक क्षेत्रातील असेल तर त्याच्या पत्रातून त्याच्या स्वतःच्या खास अशा वाइमयीनशैलीत अढळ होतो.
०५. पत्रात्मक साहित्यातून सामाजिक, रुजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे संदर्भ सापडतात.
०६. पत्रात्मक वाइमयात लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्कारास विशेष महत्त्व असते आणि पत्रवाइमयाची वाइमयीन गुणवत्ता लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते.

या पत्रात्मक साहित्याचा परमर्श घेतल्यानंतर काही निष्कर्ष हाती लागतात ते खालीलप्रमाणे –

निष्कर्ष :

०१. मरठी वाडभयामध्ये जे इतर वाडभयप्रकार निर्माण झाले व उत्तरोत्तर विकास पावत गेले. त्यांच्या तुलनेत पत्रात्मक साहित्याचा मात्र विकास झाल्याचे दिसून येत नाही.
०२. पत्रात्मक साहित्यामध्ये स्वतंत्र काढवन्यांपेशा संपादित पत्रसंग्रहांची संख्या अधिक आहे.
०३. पत्रलेखक पत्रातून आपल्या मनातील भावभावना व्यक्त करत असल्याने इतर साहित्यप्रकागंच्या भाषेच्या तुलनेत पत्रात्मक साहित्यातूल भाषेत अधिक प्रमाणात भावनेचा ओलावा लाभल्याचे जाणवते. त्यामुळेच इतर साहित्यातूल करणीगिरी इथे जाणवत नाही.
०४. पत्रात्मक साहित्यात संवादाच्या अभावामुळे व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष वा मनोविकागंची खळबळ व्यक्त करणे कठीण होते.
०५. या साहित्यप्रकागत प्रत्यक्ष पत्रे भेटत नाही तर त्यांची पत्रे भेटतात. त्यावरून त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांनचा अंदाज वांशावा लागतो.
०६. पत्रात्मक साहित्यातूली पत्रे निरनिराळ्या पत्रांनी लिहिली असल्याकारणाने त्यात वास्तविकता निर्माण व्हावी म्हणून लेखकाल पात्रानुसूप पत्राची भाषा वदलावी लागते. पत्राच्या स्वभावानुसाराही ही भाषा असावी लागते.
०७. पत्रवद्ध साहित्यात लेखकाची भूमिका आत्मनिवेदनात्मक असल्यामुळे मनोविश्लेषणास हा प्रकार सोयिस्कर ठरतो.

मरठी वाडभयप्रकागत जो पत्रात्मक साहित्याचा नवीन प्रवाह उदयास आला त्या प्रकागत स्वतंत्र काढवन्या, काही लेखकांनी आपल्याकलाकृतीची परिणामकारकता वाढावी, तिचे सौंदर्य खुलावे म्हणूनही पत्रात्मक तंत्राचा अवलंब केल्य आहे. असे विविध प्रकारचे पत्रात्मक साहित्य मरठी वाइमयात निर्माण झाले व आजही होताना दिसते आहे. एकंदरीतच विचार करता पत्रात्मक काढवन्याच्या तुलनेत रुजकीय, सामाजिक, व्यक्तीचे, लेखकांचे पत्रसंग्रह संबंधेने

अधिक उपलब्ध आहेत. स्वतंत्र काटवन्यापेक्षा प्रसंगळनी संकृत अधिक आहे. एड हे मानवी भावभावांना बाट करून देण्याचे एक प्रभावी माध्यम असले तरी कटलत्या काटवन्याला बदलेला झालेली नवीन इलेक्ट्रॉनिक माध्यमे, यांचिकोरण यामुळे पत्राचे महत्व कमी झालेले दिसते. परंतु माहित्याचा अवकाश संकृत सेन्ट्रल दृष्टीने यांचकरणा अभ्यास होणे गरजेवे आहे असे म्हणावे लागते.

संदर्भ:

- १) जोशी, लक्ष्मणशास्त्री(संपा.), : विश्वकोश सं३ १, महाराष्ट्र ग्रन्थ साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, आवृत्ती पहिली, १९८०, पृष्ठ क. ११८.
- २) जोशी, लक्ष्मणशास्त्री(संपा.), : पारिभाषा सं३५, विश्वकोश सं३ १८, महाराष्ट्र ग्रन्थ साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, आवृत्ती पहिली, १९७३, पृष्ठ क. ८६.
- ३) जोशी, श्रीणाद (संपा.), : प्रस्तावना, सोहऱ्ये झो, उपदेशे प्रकाशन, पुणे, आवृत्ती पहिली,(१५१), पृष्ठ क. ३४.
- ४) राजाध्यक्ष, विजया (संपा.), : मराठी गाद्यमयकोश (सं३ घोषा), महाराष्ट्र ग्रन्थ साहित्य अ३०गी संस्कृती मंडळ, मुंबई, आवृत्ती पहिली, २००२, पृष्ठ क. ११०.
- ५) नरसिंहबादकर, ल.य., : प्राचीन मराठी वाद्यमयाचा इतिहास, फडके प्रकाशन, कोल्हापूर, आवृत्ती आठवी, २००५, पृष्ठ क. ३०९.
- ६) राजाध्यक्ष, विजया (संपा.), : उनि., पृष्ठ क. ११०.